

This question paper contains 6 printed pages]

AP—132—2016

FACULTY OF COMMERCE

B.Com. (Third Semester) EXAMINATION

OCTOBER/NOVEMBER, 2016

INCOME TAX

Paper I

(MCQ + Theory)

(Monday, 24-10-2016)

Time : 2.00 p.m. to 4.00 p.m.

Time—2 Hours

Maximum Marks—40

N.B. :— (i) Solve Q. No. 1 on OMR sheet during the first half hour.

(ii) Q. No. 1 and Q. No. 2 are compulsory.

(iii) All questions carry equal marks.

(i) प्रश्न क्रं. 1 ओ. एम. आर. शीट वरच सोडवावा व ह्यासाठी प्रथम अर्धा तास राहील.

(ii) प्रश्न क्रं. 1 व प्रश्न क्रं. 2 अनिवार्य आहेत.

(iii) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.

MCQ

1. Multiple Choice Questions :

10

बहुपर्यायी प्रश्न :

(1) For the previous year April 1, 2015 to March 31, 2016. Assessment year is April 01 to March 31

(A) 2012-2013

(B) 2013-2014

(C) 2015-2016

(D) 2016-2017

पुर्व वर्ष 1 एप्रील 2015 ते 31 मार्च 2016 करिता मुल्यांकन वर्ष 1 एप्रीलते 31 मार्च आहे.

(अ) 2012-2013

(ब) 2013-2014

(क) 2015-2016

(ड) 2016-2017

(2) The period of 12 months commencing from the first day of April every year for tax is known as

(A) Previous year

(B) Accounting year

(C) Assessment year

(D) Financial year

P.T.O.

करासाठी प्रत्येक वर्षी 1 एप्रिल पासून सुरू होणारा बारा महिन्यांचा कालावधी म्हणजे होय.

- (अ) मागील वर्ष (ब) लेखा वर्ष
(क) करनिर्धारण वर्ष (ड) वित्तीय वर्ष

(3) Hostel Allowance is exempted for a maximum of children.

- (A) One (B) Two
(C) Three (D) Four

वसतीगृह भत्ता हा जास्तीत जास्त मुलांसाठी करमुक्त आहे.

- (अ) एक (ब) दोन
(क) तीन (ड) चार

(4) Agriculture income is exempted under section

- (A) 10(1) (B) 10(2)
(C) 10(3) (D) 10(4)

कृषी उत्पन्न हे कलम अंतर्गत करमुक्त आहे.

- (अ) 10(1) (ब) 10(2)
(क) 10(3) (ड) 10(4)

(5) Entertainment Allowance of Government employee is

- (A) Taxable (B) Exempted
(C) Partly Taxable (D) None of these

सरकारी कर्मचाऱ्यांचा करमणूक भत्ता आहे.

- (अ) करपात्र (ब) करमुक्त
(क) अंशतः करपात्र (ड) यापैकी नाही

(6) Person includes

- (A) An individual (B) Hindu undivided family
(C) Local authority (D) All of these

व्यक्ती मध्ये समावेश होतो.

- (अ) व्यक्ती (ब) संयुक्त हिंदु कुटुंब
(क) स्थानीक संस्था (ड) यापैकी सर्व

- (7) Daily allowance of a member of parliament is
 (A) Exempted (B) Partly exempted
 (C) Taxable (D) None of these
 संसद सदस्यांचा दैनंदिन भत्ता हा आहे.
 (अ) करमुक्त (ब) अंशतः करमुक्त
 (क) करपात्र (ड) यापैकी नाही
- (8) Annual value of self occupied house property is
 (A) Nil (B) 30% of NAV
 (C) Standard Rent (D) Fair rent
 स्वतः राहत असलेल्या गृहसंपत्तीचे वार्षिक मुल्य असते.
 (अ) निरंक (ब) NAV च्या 30%
 (क) प्रमाणित भाडे (ड) उचित भाडे
- (9) Standard deduction from the annual value of the let out house property is
 (A) 10% of annual value
 (B) 20% of annual value
 (C) 30% of annual value
 (D) 40% of annual value
 भाड्याने दिलेल्या घराच्या वार्षिक मुल्यावर प्रमाणभुत वजावट आहे.
 (अ) वार्षिक मुल्याच्या 10%
 (ब) वार्षिक मुल्याच्या 20%
 (क) वार्षिक मुल्याच्या 30%
 (ड) वार्षिक मुल्याच्या 40%
- (10) Income from house property comes under the of income tax act.
 (A) Section 37 (B) Section 40
 (C) Section 22 (D) Section 35
 गृहसंपत्ती पासूनचे उत्पन्न आयकर कायद्याच्या या कलमांतर्गत येते.
 (अ) कलम 37 (ब) कलम 40
 (क) कलम 22 (ड) कलम 35

Theory

2. Mr. Avinash is the owner of a house property in Mumbai. The house property is let-out and following details are available : 10

- (1) Municipal valuation ₹ 10,00,000
- (2) Fair rent ₹ 8,00,000
- (3) Standard rent ₹ 7,50,000
- (4) Municipal tax paid by tenant ₹ 25,000
- (5) Land revenue paid by Mr. Avinash ₹ 10,000
- (6) Collection charges paid by Mr. Avinash ₹ 5,000
- (7) Interest on loan taken for construction of house ₹ 1,00,000

Compute income from house property for A.Y. 2016-2017.

श्री अविनाश हे मुंबई येथील एका गृहसंपत्तीचे मालक आहेत. ते घर भाड्याने दिले आहे. घरासंबंधीचे विवरण खालील प्रमाणे :

- (1) नगरपालीका मुल्य ₹ 10,00,000
- (2) उचित भाडे ₹ 8,00,000
- (3) प्रमाणित भाडे ₹ 7,50,000
- (4) भाडेकरूने नगरपालीका कर दिले ₹ 25,000
- (5) जमीन महसुल श्री अविनाश ह्यांनी दिले ₹ 10,000
- (6) वसुली खर्च श्री अविनाश ह्यांनी दिले ₹ 5,000
- (7) बांधकामासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज ₹ 1,00,000

2016-2017 या कर-निर्धारण वर्षासाठी संपत्ती पासून उत्पन्न आगणन करा.

3. From the following particulars compute the taxable income from salary of Mr. Shah of Mumbai for assessment year 2016-2017 : 10

- (1) Basic Salary ₹ 15,000 per month
- (2) Dearness Allowance ₹ 10,000 per month
- (3) City Compensatory Allowance ₹ 1,000 per month
- (4) Children Education Allowance @ ₹ 500 per month per child for 3 children
- (5) House rent allowance @ ₹ 2,500 per month
- (6) Rent paid by Mr. Shah at @ ₹ 5,000 per month
- (7) Free Services of Cook @ ₹ 2,000 per month.

WT

(5)

AP—132—2016

खालील विवरणावरून श्री शाह, मुंबई ह्यांचे करपात्र वेतन 2016-2017 कर-निर्धारण वर्षाकरीता निर्धारित करा :

- (1) मुळ वेतन ₹ 15,000 प्रति महा
- (2) महागाई भत्ता ₹ 10,000 प्रति महा
- (3) शहर क्षतिपूर्ती भत्ता ₹ 1,000 प्रति महा
- (4) शिक्षण भत्ता त्यांच्या 3 मुलांना प्रत्येकी ₹ 500 प्रति महा
- (5) घर भाडे भत्ता ₹ 2,500 प्रति महा
- (6) प्रत्यक्ष भाडे ₹ 5,000 प्रति महा
- (7) स्वयंपाळीच्या मोफत सेवा ₹ 2,000 प्रति महा.

Or

(किंवा)

Mr. Manish of Pune gives the following details of his salary income. Compute income from salary for Assessment Year 2016-17 :

- (1) Basic pay ₹ 20,000 per month
- (2) D. A. ₹ 15,000 per month
- (3) Entertainment allowance ₹ 1,500 per month
- (4) Employers contribution to RPF ₹ 70,000 p.a.
- (5) Interest credited to R.P.F. @ 16% ₹ 8,000
- (6) Gas and electricity bill paid by employer ₹ 15,000.

खालील विवरणावरून श्री मनिष, पुणे ह्यांचे करपात्र वेतन 2016-17 कर-निर्धारण वर्षा करीता निर्धारित :

- (1) मुळ वेतन ₹ 20,000 प्रति महा
- (2) महागाई भत्ता ₹ 15,000 प्रति महा
- (3) मनोरंजन भत्ता ₹ 1,500 प्रति महा
- (4) मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधीस सेवायोजकांचे योगदान ₹ 70,000 प्रति वर्ष
- (5) मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधीस वार्षिक 16% व्याज ₹ 8,000
- (6) सेवायोजकाने गॅस व विद्युत खर्च ₹ 15,000 दिला.

P.T.O.

WT

(6)

AP—132—2016

4. Mr. Mukesh is the owner of two houses. The following details are available : 10

Particulars	House I	House II
1. Municipal value	3,60,000	5,00,000
2. Fair rent	4,00,000	4,50,000
3. Standard rent	3,00,000	4,00,000
4. Municipal tax paid	50,000	30,000
5. Interest on loan taken for construction	1,00,000	1,25,000

Compute income from house property for assessment year 2016-2017.

श्री मुकेश हे दोन घरांचे मालक आहेत. त्यांनी घरासंबंधी खालील तपशील पुरविले आहे :

विवरण	घर I	घर II
1. नगरपालीका मुल्य	3,60,000	5,00,000
2. उचित भाडे	4,00,000	4,50,000
3. प्रमाणित भाडे	3,00,000	4,00,000
4. नगरपालीका कर दिले	50,000	30,000
5. बांधकामासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज	1,00,000	1,25,000

2016-2017 या कर निर्धारण वर्षासाठी त्यांचे गृह संपत्तीपासून उत्पन्न आगणन करा.

Or

(किंवा)

Enumerate any 5 incomes exempted under section 10.

कलम 10 अंतर्गत करमुक्त असलेले कटलेही 5 उत्पन्न लिहा.

AP—132—2016

6